

August 08, 2024

To,

Listing Department,
National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, BandraKurla Complex,
Bandra (East) -400051, Maharashtra, India.

**Sub: Intimation under Regulation 30 read with 47 of SEBI (Listing Obligations and
Disclosure Requirements) Regulations, 2015 — Newspaper Advertisement**

NSE Symbol: GTECJAINX | Series: EQ

Respected Sir/Madam,

Pursuant to Regulation 47 and other applicable provisions of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please note that the Unaudited Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2024 were published today i.e. August 8, 2024 in 'Free Press Journal' (English edition) and 'Navshakti' (Marathi edition). Copy of the same is enclosed herewith.

This is for your information and record.

Thanking You

G-TEC JAINX EDUCATION LIMITED
(FORMERLY KNOWN AS KEERTI KNOWLEDGE & SKILLS LIMITED),

Priyanka Pandey
Company Secretary
Place: Mumbai

HC takes note of Nagpur airport issues

FPJ News Service
MUMBAI

The Nagpur bench of the Bombay High Court has taken suo motu (on its own) cognisance of the closure of the Nagpur Airport every day for eight hours since March 2024. A division bench of Justices Nitin Sambre and Abhay Mantri on August 2 said closure of the airport for such long hours was causing hardship and inconvenience to passengers. The bench referred to media reports that said since March 2024 till date there was hardly any repairing activity carried out at the airport.

Advisory issued for Bandra station

FPJ News Service
MUMBAI

Considering the ongoing work of Metro 2-B at SV Road in Bandra, the Mumbai traffic police on Wednesday issued a 'no parking' and 'no entry' advisory at Maharashtra Road in an attempt to decongest it and regulate the movement for motorists.

In a new notification, the police said that all traffic, except BEST buses, from Bandra station (West) towards SV Road shall now proceed from Maharashtra Road instead. To clear any obstruction, Maharashtra Road from Bandra Bus Depot up to Badi Masjid will be a 'no parking' zone.

The road from Bandra station (west) towards SV Road will also be one-way, which means there will be no entry from SV Road towards the west side of the station.

‘He played with the future of children’

EDU SOCIETY FRAUD: No bail for president of Chhatrapati Shivaji Education Society; court says he appointed agents and showed admission funds as income from hospital

Charul Shah Joshi
MUMBAI

The Prevention of Money Laundering Act (PMLA) court has refused to grant bail to Mahadev Deshmukh, the president of Chhatrapati Shivaji Education Society in the alleged case of laundering Rs65.70 crore collected from 350 students for admission to MBBS courses conducted by a

medical college run by the trust in Satara.

Special judge AC Daga, while rejecting the bail plea, observed, “The record goes to show that the accused was involved in the activity connected with the proceeds of crime, including its possession, acquisition and use... he projected the same as untainted – income from hospital run by the said society.

Not only this, he also played with the future of children.”

The court further observed that on bare perusal of the statements of witnesses recorded by the Enforcement Directorate officer, it clearly goes to show that he “flouted all the norms for admission... collected huge cash from the students and the parents, even by appointing agents... due to which students suffered”.

The court said that Deshmukh was the main decision maker in the education society and all the activities were carried out as per his directions. “The statement of agents recorded clearly goes to show that he has appointed 12 agents for the purpose of admission on the basis of commission,” the court noted while observing that there is sufficient evidence against him.

The defence had pleaded that Deshmukh has been in prison for two years and there is no likelihood that the trial will begin soon. The court noted that just because the case has been stayed does not mean it will not be vacated and the trial would not commence. The defence had also raised the issue of his health but the court said JJ Hospital is well equipped to treat him.

Waqf Act amendments: ‘Transparency is a must’



Kashif Khusrro
MUMBAI

Waqf boards, India's third-largest owners of real estate, are currently facing immense challenges. Beset with litigations, demolitions and public bias, they struggle to maintain control of their vast properties amid mounting legal battles, a losing perception war, internal chaos and political heat. In this context, the proposed amendments to the Waqf Act have become a contentious issue, prompting significant debate and concern within the community.

In a meeting at *The Free*

Press Journal office with the senior editorial team on Tuesday, former minority affairs minister of Maharashtra, **Arif Naseem Khan**, addressed these proposed amendments. Khan emphasised the need for transparency and inclusive dialogue, stating, “We are not against amendments to the Waqf Act, but we demand transparency in the whole process.”

The proposed amendments include significant changes, such as ensuring representation of non-Muslim individuals and Muslim women in central and state Waqf bodies, and renaming the 1995 Waqf Management, Empowerment, Efficiency and Development Act.

One of the major changes is the omission of Section 40, which allows boards to classify properties, now shifting that authority to the District Collector.

Khan questioned the government's approach, asking,

“How can you arbitrarily introduce a bill without taking the community into confidence?” He asked whether key political allies of the BJP, Chandrababu Naidu of the Telugu Desam Party and Nitish Kumar of the JD(U), were consulted on these changes.

Additional proposed amendments include the requirement for the Central Waqf Council and state waqf boards to have two women on the board, the inclusion of non-Muslims in the council and boards, and mandatory notice and centralised registration of properties.

The amendments also propose the establishment of a separate board for the Bohra and Agakhani communities and ensuring women's inheritances.

“If the government's intentions are clear, then get all the stakeholders into confidence. If they are trying to introduce these amendments through a backdoor legislation, then somewhere we feel the government has something to hide,” Khan said.



Pic: Vijay Gohil



FPJ News Service
MUMBAI

The 'Aamchi Mumbai Aamchi BEST' movement has put out a list of demands before the BMC and the BEST Undertaking to make the intra-city bus service as efficient as it was earlier.

On Wednesday, Aamchi Mumbai Aamchi BEST (a public movement) held a media interaction at the Mumbai Press Club and raised concerns over the deteriorating quality of bus transport service.

It also put forward a list of demands to revive public transport. In a jam-packed conference, the members of the agitation highlighted that BEST had a 4,385 strong bus fleet in 2010. By July this year, the total number of buses had dropped to 3,158, out of which only 1,072 are owned by BEST.

The members expressed concerns that the BEST owned fleet will disappear altogether in the next few years, as the BMC and BEST are making plans to redevelop precious public land holdings to 'generate revenue for the utility',


which is facing financial problems of its own making.

Raju Parulekar, a writer who is a part of the movement, said, “I remember my youth days when I used to travel the entire city in a BEST bus without any hassle but now we have a declining fleet, discontinuation of long routes, and poorly maintained buses. It is a big question why BMC, the richest municipal corporations in India, is refusing to merge their budget with the BEST budget in order to subsidise this city bus service.”

The citizens' movement

committed to public transport made six demands on Wednesday, which included subsidisation of BEST. It also demanded discontinuation of contractor operated buses and complete restoration of the public fleet, citing safety and reliability issues.

The movement also demanded that the fleet be increased by at least one bus per 2,000 population. It called for encouraging behavioural shift from private to public transport and introducing bus priority lanes on all arterial routes in the city.



RBL BANK LTD.
REGISTERED OFFICE: 1st Lane, Shahupuri, Kolhapur-416001
National Office: 9th Floor, Techniplex-I, Off Veer Savarkar Flyover, Goregaon (West) Mumbai - 400062.

Symbolic Possession Notice (For Immovable Property) Rule 8(1)

Whereas, the undersigned being the Authorized Officer of RBL BANK LTD. under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section 13 (12) read with Rule 8 & 9 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice in the Loan Account & called upon the borrower/s to repay the amount mentioned in the notice total outstanding amount in the aforesaid Loan Account Nos. within 60 days from the date of receipt of the said notice (the details are mentioned in the below mentioned table). The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken the **Symbolic Possession** of the properties described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with Rule 9 of the said rules on the below mentioned date. The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of RBL BANK LTD for an above-mentioned amount and interest thereon.

Borrowers Name and Address, Loan Account No, Sanction Amount, 13(2) Notice with Demand Amount and Date of 13(4) Symbolic Possession		Description of Mortgaged properties and Details of the Owner of Mortgaged properties
1) M/s. Atlas Products (Applicant) 2) Mr. Ramchandra Moreswar Sardesai (Co-Applciant & Mortgagor). 3) Mrs. Anagha Ramchandra Sardesai (Co-Applciant). 4) Mr. Shridhar Moreswar Sardesai (Co-Applciant & Mortgagor). Address of Correspondence : 1) Gala No.220, 2nd Floor, Creative Industrial Estate No.02, Kalina Sunder Nagar, Santacruz (East), Mumbai 400098. 2) A-21/84, Sunder Nagar, Road No.02, Kalina Vidhya Nagari, Santacruz (East), Mumbai 400098.		Property Owned by Mr. Ramchandra Moreswar Sardesai and Mr. Shridhar Moreswar Sardesai All the piece and parcel of Residential Property bearing Tenament No. A-21/84, admeasuring about 207 Sq. Yards, in the Society known as "Kalina Cooperative Housing Society Limited", situated on Land bearing City Survey No. 4680, of village Kolkalyan, Sunder Nagar, Road No.02, Kalina Vidhya Nagari, Santacruz (East), Mumbai 400098 (together with the construction thereupon), which is bounded and surrounded by... On or towards East - A-22/85, On or towards South - Internal Road, On or towards West - A-22/83 On or towards North - Other Row House
Loan Account Nos.	Loan Amount in Rs.	
609000686780	Rs.1,00,00,000/-	
809001959177	Rs.1,27,04,830/-	
809002665053	Rs.38,69,464/-	

NPA Date: 28/03/2023
13(2) Notice dated: 29/05/2024
13(2) Notice amount: Rs.1,53,04,024.19/
Symbolic Possession Date: 06/08/2024

Your attention is invited to provisions of section 13(8) of SARFAESI Act for redemption of secured assets i.e. property mentioned hereinbefore by tendering the aforementioned outstanding dues together with all costs, charges and expenses incurred by our bank.

RBL Bank Ltd.
Authorized Officer
Mr. Rahul Kulkarni
Place: Mumbai
Date: 07/08/2024



GARBI FINVEST LIMITED
(Formerly Golden Properties & Traders Ltd)
CIN: L65100MH1982PLC295894
Regd. Off: Office No.Shubham Centre1, A Wing, Office No-502, 5th Floor, Chakala, Andheri East, Mumbai, Maharashtra-400 099
Email: garbifininvest@gmail.com, website: www.gpdl.in


Notice of Board Meeting for review of Unaudited Financial Statements for the quarter ended June 30, 2024

This is pursuant to the requirement under Regulation 29(1) read with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015. Please note that the Board Meeting for the purpose of review of Unaudited Financial Statements for the quarter ended June 30, 2024 will be held on 14th day of August, 2024 at 11:00 A.M. to transact the following business:-

- To consider and review of the Unaudited Financial Statements for the quarter ended June 30, 2024.

For Garbi Finvest Ltd. Sd/-
Kripa Shankar Mahawar Managing Director (DIN: 01158668)

Date : 07.08.2024
Place: Mumbai



JANA SMALL FINANCE BANK
(A scheduled commercial bank)

DEMAND NOTICE UNDER SECTION 13(2) OF SARFAESI ACT, 2002.

Whereas you the below mentioned Borrower's, Co-Borrowers, Guarantors and Mortgagors have availed loans from **Jana Small Finance Bank Limited**, by mortgaging your immovable properties. Consequent to default committed by you all, your loan account has been classified as **Non-performing Asset**, whereas **Jana Small Finance Bank Limited** being a secured creditor under the Act, and in exercise of the powers conferred under section 13(2) of the said Act read with rule 2 of Security Interest (Enforcement) Rules 2002, issued **Demand notice** calling upon the Borrower's/ Co-Borrower's/ Guarantor's/ Mortgagors as mentioned in column No.2 to repay the amount mentioned in the notices with future interest thereon within **60 days** from the date of notice, but the notices could not be served on some of them for various reasons.

Sr. No.	Name of Borrower/ Co-Borrower/ Guarantor/ Mortgagor	Loan Account No. & Loan Amount	Details of the Security to be enforced	Date of NPA & Demand Notice Date	Amount Due in Rs. / as on
1	1) Mr. Suryakant Laxman Pawar (Borrower), 2) Mr. Hrshikesh Surykant Pawar (Guarantor), 3) Mrs. Surekha Suryakant Pawar (Guarantor)	Loan Account No. 33259440000078 33259410000056 Loan Amount: Rs.3,90,036/-	Mortgaged Immovable Property - Schedule Property: All the piece and parcel of House No.99-A, Area Admeasuring 532 Sq.ft, Near ZP School, Lying Over Gavthan Land of Revenue Village Varose also within Local Limits of Group Grampanchayat Lodihiwadi, Taluka Khalapur and Dist. Raigad-410206. On or towards the East by: House of Anita Hari More, On or towards the West by: House of Shree Raghunath Daji Jadav, On or towards the North by: House of Ajay Ghandi, On or towards the South by: Internal Road.	Date of NPA: 01/08/2024 Demand Notice Date: 07/08/2024	Rs.2,44,071.10 (Rupees Two Lakhs Forty Four Thousand Seventy One and Ten Paise Only) as of 04/08/2024

Notice is therefore given to the Borrower/ Co-Borrower/ Guarantor & Mortgagor as mentioned in Column No.2, calling upon them to make payment of the aggregate amount as shown in column No.6, against all the respective Borrower/ Co-Borrower within **60 days** of Publication of this notice as the said amount is found payable in relation to the respective loan account as on the date shown in Column No. 6. It is made clear that if the aggregate amount together with future interest and other amounts which may become payable till the date of payment, is not paid, **Jana Small Finance Bank Limited** shall be constrained to take appropriate action for enforcement of security interest upon properties as described in Column No.4. Please note that this publication is made without prejudice to such rights and remedies as are available to **Jana Small Finance Bank Limited** against the Borrower's/ Co-Borrower's/ Guarantor's/ Mortgagors of the said financials under the law, you are further requested to note that as per section 13(13) of the said act, you are restrained/prohibited from disposing of or dealing with the above security or transferring by way of sale, lease or otherwise of the secured asset without prior consent of Secured Creditor.

Date: 08.08.2024, Place: Mumbai
Sd/- Authorised Officer, For Jana Small Finance Bank Limited



MINI DIAMONDS INDIA LIMITED
CIN L36912MH1987PLC042515
DW-9020 BHARAT DIAMOND BOURSE, BANDRA KURLA COMPLEX, BANDRA-EAST, MUMBAI - 400051.
E-mail: accounts@minidimonds.net | Website: www.minidimonds.net | Tel.: 022 49641850


Extract of Unaudited Financial Results for the Quarter Ended 30th June 2024

Sr. No.	Particular	Quarter Ended		Year Ended 31/03/24 Audited
		30/06/24	31/03/24	
		Unaudited	Unaudited	
1	Total Income from operations	8912.99	8470.01	2431.88
2	Net Profit / (Loss) for the period (Before Tax, Exceptional and /or Extra ordinary items	183.63	132.37	14.43
3	Net Profit / (Loss) for the period (before Tax, after Exceptional and /or Extra ordinary items	183.63	134.29	14.43
4	Net Profit / (Loss) for the period (after Tax, after Exceptional and /or Extra ordinary items	183.63	134.29	14.43
5	Total Compenshive income for the period [Comprising profit / (loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	183.63	134.29	14.43
6	Equity Share Capital (Face value of Rs.10 each)	356.91	356.91	345.00
7	Other Equity	-	-	-
8	Earning per Shares (of Rs 10/- each (for continuing and discontinued operations)- (basic & Diluted)	5.15	3.76	0.42

Notes:
1. The unaudited financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on August 06, 2024.
2.The Statement of unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2024 have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in the applicable accounting standards prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other accounting principles generally accepted in India, read with relevant rules issued thereunder and in terms of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended ("Listing Regulations").
3. The company's main business segment is manufacturing of Gems & Jewellery. Hence, there is no separate reportable segments as per Ind AS 108 "Operating Segment".
4. Figures of previous period/year have been regrouped/reclassified to confirm to the classification of current period, wherever consider necessary.
5. The above is an extract of the detailed Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website: www.bseindia.com and Company's website: www.minidimonds.net

For MINI DIAMONDS INDIA LIMITED
Sd/-
Upendra Shah
Managing Director
DIN 00748451

Place: Mumbai
Date: 06th August, 2024



G-TEC JAINX EDUCATION LIMITED
(Formerly known as Keerti Knowledge & Skills Limited)
(CIN Number: L72200MH1999PLC119661)
Registered Office : Unit No 12/A, Ninth Floor, A-Wing, Pinnacle Corporate Park, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051 Tel No : +91-77-00906675, Email Id: info@gtecjainxeducation.com

EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30TH, 2024

(Rs in Lakhs)

Consolidated				Particulars				Standalone			
Quarter Ended		Year Ended		Quarter Ended		Year Ended		Quarter Ended		Year Ended	
30.06.2024	31.03.2024	30.06.2023	31.03.2024	30.06.2024	31.03.2024	30.06.2023	31.03.2024	30.06.2024	31.03.2024	30.06.2023	31.03.2024
Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Audited	Unaudited	Audited	Unaudited	Audited	Unaudited	Audited
245.92	176.30	256.77	831.88	1. Total Income from operations	163.45	131.07	160.25	573.49			
23.31	(34.55)	34.79	12.76	2. Net Profit / (Loss) (before tax, Exceptional and/or Extraordinary Items)	15.40	(4.90)	11.81	112.72			
23.31	(34.55)	34.79	12.76	3. Net Profit / (Loss) before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	15.40	(4.90)	11.81	112.72			
17.25	(46.73)	25.10	(11.72)	4. Net Profit/ (Loss) after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	11.39	1.90	8.74	88.94			
17.25	(46.73)	25.10	(11.72)	5. Total Comprehensive Income for the period (after Tax) [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	11.39	1.90	8.74	88.94			
1,018.91	1,018.91	1,018.91	1,018.91	6. Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- each)	1,018.91	1,018.91	1,018.91	1,018.91			
-	-	-	(544.65)	7. Other Equity (as shown in the audited balance sheet of PY)	-	-	-	48.63			
				8. Earnings Per Share (of Rs. 10/- each) (not annualized)							
0.17	(0.46)	0.25	(0.11)	Basic :	0.11	0.02	0.09	0.87			
0.17	(0.46)	0.25	(0.11)	Diluted :	0.11	0.02	0.09	0.87			

Notes :
1. The above is an extract of the detailed format of Quarterly Ended to date financial results filled with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full Format of the unaudited financial results for the Quarter ended 30th June,2024 are available on the Stock Exchange's website i.e., www.nseindia.com respectively and on Company's website : www.gtecjainxeducation.com
2. The above results have been prepared by the Board of Directors in their meeting held on 07.08.2024
3. The above results have been prepared in accordance with the Ind AS notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules 2015, as amended.
4. The Consolidated figures include wholly owned subsidiaries
a) Keerti Institute India Private Limited (KIPL)
b) G-Tec Jain Keerti Career Education Private Limited (Formerly Known as Keerti Tutorials India Private Limited)
5. The Company's business activity falls within a single reportable business segment, viz, Information Technology.

For G-TEC JAINX EDUCATION LIMITED
(Formerly known as Keerti Knowledge and Skills Limited)
Sd/-
Mr. Sudhakar P. Sonawane
Joint Managing Director
DIN : 01689700
Place: Mumbai
Dated: 07.08.2024

Sd/-
Mr. Vinod N. Narsale
Chief Financial Officer

यूनियन बँक ऑफ इंडिया Union Bank of India
अंधरा Andhra Corporation
मालाड पूर्व शाखा
दुकान क्र. १ आणि २, शाह विठ्ठलने सेंटर, राणी सती मार्ग, मालाड पूर्व, मुंबई – ४०००९७ दूरध्वनी क्र.: ९१३७५३८४४०, मेल आयडी: ubin0538442@unionbankofindia.bank
(निम्न ८(१)) कच्चा सूचना [स्वावर मिळकतीकरीता]

ज्याअर्धी, निम्नस्वाक्षरीकरीत, युनियन बँक ऑफ इंडिया, स्ट्रेट्स अँडर मॅनेजमेंट शाखा, मुंबई चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिसुगुरीट्राइवेशन अँड रिफर्न्स्ट्रन्शन ऑफ फायनान्सिअल अँसेट्स अँड एफकोसॅमॅट ऑफ सिसुगुरीट्री इंटरॅस्ट (सेकंड) अँक्ट, २००२ (अँक्ट क्र. १८ सन २००२) अन्वये आणि कलम १३ (१२) सहवाचता सिसुगुरीट्री इंटरॅस्ट (एफकोसॅमॅट) रुलस, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक १३-०५-२०२४ मागणी सूचना जारी करून मे. महावीर ट्रेडिंग कं. मे. महावीर ट्रेडिंग कं. मालकः श्रीम. भारती निलेश सावला आणि हमीदारः श्री. निलेश निरंजन सावला, श्री. निरंजन उमरगरी सावला आणि कापॅरिट हमीदारः मे. महावीर कॅंस्ट्रु इंडस्ट्रीज यांना सदर सूचनेमध्ये नमूद रु. १७,०१,९१,४३९.४९/- (रुपये सतरा करोड एक लाख एक्याण्णव हजार चारशे एकोणचाळीस आणि एकोणपन्नास पैसे मात्र) या रकमेची परतफेड ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

यांच्या खाल्यामध्ये: मे. महावीर कॅंस्ट्रु इंडस्ट्रीजः मे. महावीर कॅंस्ट्रु इंडस्ट्रीज (संस्था), श्री. निलेश निरंजन सावला, श्रीम. भारती निलेश सावला आणि पियुष हेमचंद गोगरी (भागीदार गोगरी), श्री. निलेश निरंजन सावला, श्रीम. भारती निलेश सावला आणि श्री. पियुष हेमचंद गोगरी, श्री. निरंजन उमरगरी सावला, (हमीदार म्हणुन) यांना सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत असलेली मागणी सूचनेमध्ये नमूद केलेली रक्कम रु. २०,३६,४४,६०४.४१ (रुपये वीस करोड छत्तीस लाख बेचाळीस हजार सहाशे चार आणि एकेचाळीस पैसे मात्र) परतफेड करण्यासाठी.सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार आणि हमीदार असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा प्रत्यक्ष कच्चा त्यांना सदर अँक्टच्या कलम १३(४) च्या सदर अँक्ट सहवाचता सिसुगुरीट्री इंटरॅस्ट (एफकोसॅमॅट) रुलस २००२ च्या नियम ८ अन्वये अधिकारांचा ५ ऑगस्ट, २०२४ वापर करून घेतला.

विशेषतः कुठराड आणि सर्वसामान्य जनेल्ला याद्वारे इशारा देण्यात येतो की, उक्त मिळकतीशी व्यवहार करू नये व सदर मिळकतीशी कोणता कोणताही व्यवहार हा युनियन बँक ऑफ इंडिया, लिंक रोड मालाड पश्चिम शाखा च्या रु. १७,०१,९१,४३९.४९/- (रुपये सतरा करोड एक लाख एक्याण्णव हजार चारशे एकोणचाळीस आणि एकोणपन्नास पैसे मात्र) आणि त्यावर्तल व्याज, यांच्या खाल्यामध्ये: मे. महावीर ट्रेडिंग कं. आणि यांच्या खाल्यामध्ये: मे. महावीर कॅंस्ट्रु इंडस्ट्रीज रु. २०,३६,४९,६०४.४१ (रुपये वीस करोड छत्तीस लाख बेचाळीस हजार सहाशे चार आणि एकेचाळीस पैसे मात्र) उपलब्ध वेळेच्या संदर्भासमिध्ये अंतिम सूचना कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तत्तुदीकडे कर्जदारांचे लक्ष वेधून घेतले जात आहे.

स्वावर मिळकतीचे वर्णन

एकचित्र प्लॉट क्र. बी-२०३ आणि बी-२०४, मोरामार्ग ५६ ची. मीटर्स ऑफ मोरामार्ग ४८.७० ची. मीटर्स अन्वये चर्चड क्षेत्र, “सहाद्री टॉवर कं.०-अंफॅरिट्रिक् हाऊसिंग सोसायटी लिमिटेड” अशा ज्ञात सोसायटी मधील बी विंग मधील २-व्या मजल्यावर, वरचे गोविंद नगर, मालाड पूर्व, मुंबई, लेआऊट प्लॉट क्र. एफ (भाग), सीटीएस. क्र. १६-ए/१ ते ३ आणि गाव चिंचोलीचा सर्व्हे क्र. ३२, हिस्सा क्र. ५ धारक, तालुका बोकरली, जिल्हा-मुंबई उतनगर, मुंबई उप नगराच्या नोंदीशी जिल्हा आणि उप जिल्हात स्थित चे ते सर्व भाग आणि विभाग.

सही/-
मुख्य व्यवस्थापक आणि प्राधिकृत अधिकारी (श्री. कुमार गोचर)
दिनांक : ०५.०८.२०२४
ठिकाण : मुंबई
युनियन बँक ऑफ इंडिया



ESAF
ESAF SMALL FINANCE BANK

REGD. OFFICE: ESAF Bhavan,
 Mannuthy, Thrissur- 680 651, Kerala.

GOLD AUCTION NOTICE

Notice is hereby given for the information of all concerned that Gold ornaments pledged with ESAF Small Finance Bank and not redeemed by borrowers, despite repeated reminders and notices, of our branches, are listed below. This will be auctioned as per the details given below:

DATE OF AUCTION	TIME
13-08-2024	2 PM TO 5 PM

AUCTION VENUE : THROUGH E-AUCTION
AUCTION ADDRESS : <https://egold.auctiontiger.net>
 Contact No. 6351896640

To register as bidder for the e-Auction with terms and conditions, and full details of e-Auction please visit the above site

Ahmednagar: 75240000050125, 49988 Akola: 63230000589337, 008384, 752300001576047, 1511741 Akot: 63230000575233, 752300001490208, 15003002, 1497775, 1637073 Andheri East Mumbai: 752300001475347, 1475544 Bhandara: 63230000269380, 320354, 0330535, 333380, 75240000049508, 752300001582055, 1579312, 1470016, 1675021, 1673624, 1675401, 1673224 Brahmapuri: 75240000053020, 1535635, 63230000322951 Butibori: 63230000602814, 306202, 609572, 337143, 0338811, 752300001504434, 1604046, 1535339 Chamoras: 752300001621203, 01552923 Chandrapur: 752300001255572, 0046924, 0061235 Gadchandnur: 75230001368169, 1457652, 1496857, 1534687 Gondiya: 63230000571951, 577520, 0279381, 0586353, 320524, 295930, 0297536, 63240000000268, 752300001480367, 1611493, 1555017, 167581 Hinganghat: 75240000015543, 004624 Hingna: 63230000272053, 752300001559350, 048200, 1466374, 1586838 Jalgaon: 63230000371371, 752300001527551 Kanhan: 752300001670580 Kothapur: 632300000258741 Mumbai-Thane: 63230000294352 Mumbai- Kalyan: 752300001134210, 1377562, 1555957, 1558832, 1340683, 1452351, 1448649, 1585470, 1522720, 1522850, 752400000019125, 047242, 632300000298684, 334498 Mumbai(Vashi): 752300000430600, 1474369, 1602580, 1650488, 63230000209284, 0286477, 0302599, 303477 Mumbai-Mulund: 632300000231352 Nagpur: 63230000588339, 010129 Nashik: 632300000382374, 5886489, 752300000239610, 0299235, 239990, 288586, 0976712, 646943, 1386014, 1398082, 1397263, 1397793, 1398202, 1503826, 1533559, 1534927 Osmanabad: 75230000387310, 1395877, 1563922, 1476275, 1585320, 1499392, 1596079, 1528189, 1534717, 153575, 1662175, 752400000051164 Pardi-Nagpur: 752300000854022, 632300000576372, 612525, 338751, 342183 Pune: 75230001483062 Sangli: 752400000018527, 1460065, 1538530 Sironcha: 752300001199336, 1578753, 63230000269480, 601426, 311742 Solapur: 752300001630976 Teosar: 75230001437940, 1460065, 1538530 Wardha: 63230000577339, 576152, 298974, 302379, 613131, 75230000147957, 1644890, 1668694 Warora: 752300001663363 Warud: 63230000268012, 280198, 283493, 298924, 298144, 311012, 75230001595961, 1659192 Yavatmat: 75240000033998.
--

Customers who are interested to release the ornaments by paying the total due amount may do so, at the respective branches, on or two days before the date of the auction.
 Bidders who wish to participate in the auction shall produce their KYC documents. GST No. is mandatory for registered firms/companies. Bidders shall deposit a sum of Rs.50,000 as EMD before participating in the auction.
 Thrissur Sd/-
 Date: 08-08-2024 Authorized Signatory

M/s. UNIVERSAL ARTS		
CIN: L22300MH1995PLC091082		
Plot No. 45, Ganpati Bhavan, M. G. Road, Goregaon (W)		
Tel.: 2874 8995 / 2874 9001 • Email : universalartslimited@hotmail.com		
EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE YEAR ENDED 30.06.2024		
	Particulars	For the quarter ended 30.06.2024 (Unaudited)
1)	Total income from Operations	9.96
2)	Net Profit/(Loss) from continuing operations after tax	5.13
3)	Net Profit/(Loss) from discontinued operations after Tax	-
4)	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) and Other Comprehensive Income for the period)	5.13 996.99 (291.94)
5)	Equity Share Capital(Face Value Rs.10 per Share)	
6)	Other Equity Excluding Revaluation Reserves as per balance sheet of previous accounting year	0.05
7)	Earnings per share (Face Value Rs. 10 per share):	
	(a) Basic	
	(b) Diluted	
EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30.06.2024		
	Particulars	For the quarter ended 30.06.2024 (Unaudited)
1)	Total income from Operations	9.96
2)	Net Profit/(Loss) from continuing operations after tax	5.21
3)	Net Profit/(Loss) from discontinued operations after Tax	-
4)	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) and Other Comprehensive Income for the period)	5.21 996.99 (203.48)
5)	Equity Share Capital(Face Value Rs.10 per Share)	
6)	Reserves Excluding Revaluation Reserves as per balance sheet of previous accounting year	0.05 0.05
7)	Earnings per share (Face Value Rs. 10 per share):	
	(a) Basic	
	(b) Diluted	
NOTES : i) The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial results are available on the Stock Exchange websites. (URL: https://www.bseindia.com/)		
ii) The financial results were reviewed by the Audit Committee and in their meeting held on 6th August,2024. The financial results are prepared in accordance with the Indian Accounting Standards (IndAS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.		

Transfer of stressed assets to ARCS
Shriyam Auto Fin Limited, a Non Banking Finance Company, intends to transfer/assign its exposure to Reliance Communications Limited being the stressed asset on 'as is where is', 'as is what is' whatever there is' and without recourse basis, by Swiss Challenge Method with Anchor Bid Price of Rs. 200 crores. The Swiss Challenge will be held on 17.08.2024. Expression of Interest is invited from ARCs for the proposed transfer. EOIs together with upfront deposit of Rs 5 Crs may be submitted on or before 08.08.2024. Further details including the terms and conditions of the auction process will be provided on request. Interested parties may contact through email at panki2283@gmail.com.
The assignor reserves the right to cancel or modify the process and amend any terms of the notification at any stage.
Date: Mumbai
Date: August 7, 2024
For Shriyam Auto-Fin Limited
Authorised Signatory

motherson
सम्वर्धना मद्रसन इंटरनॅशनल लिमिटेड (सीआयएन – एल३५१०६एमएच१९८६पीएस१२८४९१)
नोंदणीकृत कार्यालय – युनिट ७०५, सी विंग, वन बीकेसी, जी ब्लॉक, वांद्रे कुला संकुल, वांद्रे पूर्व, मुंबई – ४०००५१, (भारत).
दूरध्वनी: +९१ ०२२-४०५५५९४० फॅक्स: +९१ ०२२-४०५५५९४०
कापॅरिट कार्यालय – प्लॉट क्र. १, सेक्टर १२७, नॉयडा – २०१३०१ (उत्तर प्रदेश)
दूरध्वनी – ९१-१२०-६६७९५००, फॅक्स – ९१ १२०-२२२१८६६
ई-मेल – investorrelations@motherson.com सॅकेटसय्ळ – www.motherson.com
इन्व्हेस्टर रिलेशन्स फोन क्रमांक – +९१ १२० ६६७९५००

सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की सम्वर्धना मद्रसन इंटरनॅशनल लिमिटेड (“**केपनी**”) च्या सभासदांची ३७ वी (सदसिनांची) वार्षिक सर्वसाधारण सभा (“**एजीएम**”) ही एजीएमच्या सूचनेत नमूद केलेले कामकाज करण्यासाठी कंपनी अधिनियम, २०१३ (“**अधिनियम**”) आणि त्या अंतर्गत केलेले नियम आणि सिसुगुरीट्राज अँड एफक्सेज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्कलॉजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन्स २०१५, (“**सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स**”) आणि निगम व्यवहार मंत्रालय (“**एमसीए**”) द्वारे जारी जनरल सर्व्युलर दिनांकी ८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२०, ५ मे, २०२०, २८ सप्टेंबर, २०२०, ३१ डिसेंबर, २०२०, १३ जानेवारी, २०२१, १४ डिसेंबर, २०२१, ५ मे, २०२२, २८ डिसेंबर, २०२२ आणि २५ सप्टेंबर, २०२३ (“**एमसीए सर्व्युलर्स**”) च्या सर्व प्रयोगित तत्तुदीच्या अनुपालनात व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (“**व्हिडिओ**”)/इतर ऑडिओ व्हिड्युअल मिन्स (“**ओएचवीएम**”) मार्फत १७ एप्रिल, २२ ऑगस्ट, २०२४ रोजी दु. ३.३० वा. (भाप्रवे) घेण्याचे निवांशित आहे. सभासदांनी www.evoting.nsdl.com येथे व्हीसी/ओएचवीएम मार्फत एजीएमला हजर राहणे शक्य होईल आणि व्हीसी/ओएचवीएम मार्फत सहभागी होण्याच्या सभासदांना अधिसूचिमाच्या कलम १०३ अंतर्गत गणगुतीसाठी कोणताही बदल नसावा.

एएमसीए सर्व्युलर्सच्या अनुपालनात एजीएमच्या सूचनेची इलेक्ट्रॉनिक प्रत आणि आर्थिक वर्ष २०२३–२४ साठीचा वार्षिक अहवाल कंपनीचे निबंधक आणि शेअर हस्तातर एजंट, मे. केफिन टेक्नॉलॉजिंस लिमिटेड (पूर्वी केफिन टेक्नॉलॉजिंस प्रायव्हेट लिमिटेड) (“**आरएटिए**”) /डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स कडे ईमेल आयडी द्वारेवितेल्या सर्व सभासदांना पाठविण्यात आली आहे. एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२३–२४ करिता वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाईट www.motherson.com पर आणि स्टॉक एक्सचेंजस म्हणजेच बोसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड वेबसाईट अनुक्रमेण www.bseindia.com आणि www.nseindia.com पर आणि नॅशनल सिसुगुरीट्राज डिपॉझिटरी लिमिटेड (“**एमएसडीएल**”) (दूरस्थ ई-मद्रसन आणि ई-मद्रसन सुविधा पुरविण्यासाठी एजन्सी) ची वेबसाईट म्हणजेच www.evoting.nsdl.com पर सुद्धा उपलब्ध आहे.

दूरस्थ ई-मद्रदान आणि /किंवा एजीएम दरम्यान ई-मद्रदानासाठी सूचना ई-मद्रदान : अधिनियम, सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स आणि एमसीए सर्व्युलर्स च्या तत्तुदीनुसार कंपनीने इलेक्ट्रॉनिक माध्यमाेने एजीएम मध्ये मंडुर् कारवायाच्या प्रस्तावित ठरावावर मद्रदानाचा त्यांचा हक्क वापरण्याची सुविधा सभासदांना पुरविली आहे. सभासद रिमोटरी त्यांचे मद्रदान (“**दूरस्थ ई-मद्रदान**”) करू शकतात. कंपनीने एजीएम दरम्यान ई-मद्रदान आणि ई-मद्रदान सुविधा पुरविण्यासाठी एजन्सी म्हणून एमएसडीएलची सेवा घेतली आहे.

इलेक्ट्रॉनिक मद्रदान पद्धतीमार्फत मद्रदानाची सुविधा एजीएममध्ये सुद्धा उपलब्ध करण्यात येईल आणि एजीएमला हजर असलेले सभासद ज्यांनी दूरस्थ ई-मद्रदानाद्वारे त्यांचे मद्रदान केलेले नाही त्यांना एजीएमच्या दरम्यान ई-मद्रदानाच्या मार्फत मद्रदान करणे शक्य होईल.

पुढे, दूरस्थ ई-मद्रदान मार्फत मद्रदान केलेल्या भागधारकांना एजीएम मध्ये सहभाग घेता येईल परंतु एजीएम मध्ये पुढा मद्रदान करण्याची अनुमती नसेल.

एमएसडीएल मार्फत व्हीसी/ओएचवीएम मार्फत एजीएम मध्ये सहभागी होण्यासाठी सूचना देण्यात आली आहे. व्हीसी/ओएचवीएम मार्फत एजीएममध्ये सहभागी होण्यासाठी दिदेश सूचनेमध्ये दिले आहे.

अधिनियम आणि कंपनीज (मॅनेजमेंट अँड अँडमिनिस्ट्रेशन) रुलस २०१४ च्या तत्तुदीनुसार आवश्यक तपशिल खालीलप्रत प्रमाणे:

१	ईमेल ने नोटिस पाठवणे पूर्ण झाल्याची तारीख	०६ ऑगस्ट, २०२४
२	दूरस्थ ई-मद्रदान सुरू होण्याची तारीख आणि वेळ	२६ ऑगस्ट, २०२४ रोजी सकाळी ९ (भाप्रवे) वाजता पासून
३	दूरस्थ ई-मद्रदान संपण्याची तारीख आणि वेळ	२८ ऑगस्ट, २०२४ रोजी सायंकाळी ५ (भाप्रवे) वाजता पर्यंत
४	कट ऑफ तारीख	गुरुवार, २२ ऑगस्ट, २०२४
५	दूरस्थ ई-मद्रदान यानंतर मान्य राहणार नाही	२८ ऑगस्ट, २०२४ रोजी सायंकाळी ५ (भाप्रवे) नंतर
६	इलेक्ट्रॉनिक मद्रदानासंबंधी असलेल्या तक्रारीचे निवाण करण्यासाठीच्या व्यक्तीचे संपर्क तपशील	श्री. आलोक गोयल कंपनी सचिव प्लॉट क्र. १, सेक्टर १२७, नॉयडा – २०१३०१ ई-मेल आयडी- investorrelations@motherson.com दूरध्वनी क्रमांक – ०९१०-६६७९५००

ई-मद्रदानाशी संबंधित युजर आयडी आणि पासवर्ड सह माहिती आणि सूचना ईमेल मार्फत सभासदांना पाठविण्यात आली आहे. तेच लॉगिन्स क्रेडेन्शियल व्हीसी/ओएचवीएम मार्फत एजीएमला हजर राहण्यासाठी वापरणे आवश्यक आहे.

कृपया नोंद घ्यावी की ज्या व्यक्तीची नावे कट ऑफ तारखेस डिपॉझिटरीजकडे असलेले लाभकारी मालकांचे रजिस्टर किंवा सभासद रजिस्टरमध्ये नोंदविलेली असतील ते एजीएममध्ये मद्रदान तसेच दूरस्थ ई-मद्रदानाची सुविधा घेण्यासाठी हक्कदार राहतील. दूरस्थ ई-मद्रदान कालावधीनंतर मद्रदानासाठी दूरस्थ ई-मद्रदान मॉड्युल एमएसडीएल द्वारे अकार्यरत केला जाईल.

कोणतीही व्यक्ती ज्यांनी एजीएमच्या संपूर्ण पाठविल्यानंतर कंपनीने शेअर्स संपादित केले आहेत आणि कंपनीचे सभासद बनले आहेत आणि कट ऑफ तारीख म्हणजेच २२ ऑगस्ट, २०२४ रोजीच शेअर्स धारण केलेले आहेत, ते सूचनेसह पाठविलेल्या माहितीमध्ये नमूद केलेल्या पद्धतीने लॉगिन्स आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकतात.

ई-मद्रदानाच्या एजीएममध्ये ई-मद्रदानाच्या संदर्भात कोणतीही चौकशी किंवा व्हिडिओ/ओएचवीएम मार्फत एजीएम मध्ये सहभागी होण्यासाठी मद्रतीकरीता evoting@nsdl.com एमएसडीएल सी संपर्क साधू शकता किंवा श्री. परलवी हाडे, वरिष्ठ व्यवस्थापक, नॅशनल स्टॉक एक्सचेंज लि डिपॉझिटरीज लिमिटेड, ट्रेड वर्ल्ड, ‘ए’ विंग, ४था मजला, कमला मिल्स कंपाऊंड, सेनापती बाघ मार्ग, लोअर परेल, मुंबई – ४०० ०२३ यांना निष्पठित ईमेल आयडी evoting@nsdl.com येथे संपर्क करावा ये तक्रारीचे निराकरण करतील.

सम्वर्धना मद्रसन इंटरनॅशनल लिमिटेडसाठी

दिनांक : ०५.०८.२०२४	आलोक गोयल
ठिकाण : नॉयडा, उत्तर प्रदेश	कंपनी सचिव

राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणासमोर, मुंबई खंडपीठ, न्यायालय II
कंपनी योजना याचिका क्र. सी.ए. (सीएच) /२६८(एफबी) २०२३ ग्री सेबंडचित्र
कंपनी घोडना याचिका क्र. सी.पी. (सीएच) १२८(एफबी) २०२४
कंपनी अधिनियम, २०१३ च्या प्रकरणता आणि कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३०-२३२ आणि कंपनी अधिनियम, २०१३ च्या इतर प्रयोगित तत्तुदीच्या प्रकरणात
समुक होल्टिंग प्रा. लि. सीआयएन: यु६९१२०एमएच१९८५पीसीसी०३६४३१
नोंदणीकृत कार्यालय: १, गळ मजला, प्लॉट-२८, नॉरिस पॉईंट, मुंबई, मुंबई महार, महाराष्ट्र-४०००२२, भारत – याचिकाकर्ता १ (हस्तांतरक कंपनी) आणि
केपिकस इंटर्नॅशनल (मुंबई) प्रा. लि. सीआयएन: यु९१९१९एमएच२००५पीसीसी१५७०८०
नोंदणीकृत कार्यालय: १, फ